



BHAGERIA INDUSTRIES LIMITED

(CIN : L40300MH1989PLC052574)

Regd. Office: 1002, 10th Floor, Topiwala Centre, Off S.V. Road, Goregaon (W), Mumbai 400 062. Phone: +91-22-4043 6666, Fax: +91-22-4043 6662, Email id: info@bhageriagroup.com Website: www.bhageriagroup.com

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023

Sr. No.	Particulars	Standalone						Consolidated					
		For Quarter ended		For Half year ended		For Year Ended	For Quarter ended		For Half year ended		For Year Ended		
		Sept 30, 2023	June 30, 2023	Sept 30, 2022	Sept 30, 2022	March 31, 2023	Sept 30, 2023	June 30, 2023	Sept 30, 2022	Sept 30, 2022	March 31, 2023		
1	Total Income from operations (net)	10,610.63	10,105.41	15,683.71	20,716.04	26,538.49	50,509.81	10,610.68	10,105.48	15,703.17	20,718.16	28,562.80	50,533.49
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	395.40	145.93	526.56	541.33	799.79	2,071.43	380.49	141.27	499.23	521.77	767.90	2,036.80
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	395.40	145.93	526.56	541.33	799.79	2,071.43	380.49	141.27	499.23	521.77	767.90	2,036.80
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	283.28	129.11	389.72	412.38	630.87	1,504.81	268.37	124.45	362.38	392.82	600.11	1,471.02
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	269.33	131.16	396.44	400.49	638.30	1,513.03	254.42	126.51	369.10	380.93	607.53	1,479.24
6	Equity Share Capital	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21
7	Reserve (excluding revaluation reserve as shown in the Balance Sheet of Previous Year)	-	-	-	-	-	48,259.07	-	-	-	-	-	48,430.79
8	Earning Per Share (Face Value of Rs.5/- each) (Not to be annualized)												
1. Basic :-		0.65	0.30	0.89	0.94	1.45	3.45	0.63	0.29	0.83	0.92	1.38	3.38
2. Diluted :-		0.65	0.30	0.89	0.94	1.45	3.45	0.63	0.29	0.83	0.92	1.38	3.38

Notes:

- The above results have been reviewed by the Audit committee and thereafter approved by the Board of Directors at the meeting held on October 28, 2023. The Statutory Auditors have carried out the limited review.
- The above is an extract of the detailed format of Quarterly and Half Year Ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on Company's website (www.bhageriagroup.com).

Place : Mumbai
Date : October 29, 2023

For Bhageria Industries Limited
Sd/-
Suresh Bhageria
Chairman
(DIN: 00540285)

Luxury's new hub: Jio World Plaza set to open this week

The mall, spread over a 750,000 sq ft space in Mumbai, will house brands like Bulgari, Cartier, and Louis Vuitton

SHARLEEN D'SOUZA
Mumbai, 29 October

India is about to gain a new luxury shopping destination, as Reliance Industries prepares to unveil the country's largest luxury shopping venue, Jio World Plaza, on November 1. This opulent shopping paradise is situated within the sprawling 750,000 square feet expanse at Mumbai's Bandra Kurla Complex.

The mall will showcase a host of prestigious luxury brands, including Bulgari, Cartier, Louis Vuitton, Versace, Valentino, Manish Malhotra, Abu Jani Sandeep Khosla, and Pottery Barn, among others. Notably, this marks Bulgari's debut in the Indian market. The mall will offer an array of exclusive services such as personal shoppers, VIP concierge, wedding concierge, and porter service.

Currently, India has only a few luxury-exclusive shopping destinations, which include DLF Emporio, The Chanakya, UB City, and the Phoenix Palladium. Prior to this development, a limited selection of luxury brands was available in five-star hotels.

Experts observe that the luxury retail landscape in India has evolved significantly, with increasing demand and improved sales performance, especially in the wake of the pandemic.

Bimal Sharma, head of retail in India at CBRE, notes, "Indians no longer visit malls just to browse and later make overseas purchases; they are now shopping within the country. Additionally, price parity between goods sold domestically and internationally has reduced." Sharma further explained that the merchandise available in India aligns with the current season, eliminating previous delays. This change has been beneficial for luxury brands operating in the country.

According to data from



The mall will offer services like personal shoppers, VIP concierge, wedding concierge and porter services

Statista, the revenue in India's luxury goods market reached \$7.74 billion in 2023. The market is projected to grow annually by 1.38 per cent (compound annual growth rate 2023-2028). Luxury watches and jewellery represent the largest segment in India, with a market volume of \$2.24 billion in 2023. The research firm also highlights that by 2023, 2.3 per cent of the total luxury market revenue will be generated through online sales.

Globally, the US leads in revenue, with \$75.69 billion in 2023. Sharma adds that Jio World Plaza represents a new era of luxury retailing, where a vast shopping centre is dedicated exclusively to luxury brands. "Mumbai will get its first proper address to shop for pure play luxury. The consumer's current options for luxury are Palladium at High Street Phoenix and hotels where there are limited brands. Jio World Plaza will take luxury experience to a new level, along with adding an array of gastronomic options. So far, the largest space for luxury retail in the country was DLF Emporio in Delhi," said Shubhanshu Pani, founder of Treta Advisors, a real estate consultancy firm.

#bsbfsi

Expo Inauguration by

K V Kamath

Chairman, NaBFID & Jio Financial Services

India's Biggest BFSI Event

Business Standard

BFSI INSIGHT SUMMIT

October 30, 31 | Mumbai

Expo Partners

Networking Partner

Watch live on businessstandard.com from 10 am today

Our network of 14,500+ partners enables KYC enabled securitized delivery service.

15,000+ Customer Access Points reaching ~96% of India's population.

Multiple services for unique needs of SMEs and Corporates.

Let's Grow Together

सोलापूरच्या मानाच्या काठ्यांचे तुळजापूरनगरीत स्वागत

तुळजापूर, दि. २९ (वार्ताहर) : अश्विन पौर्णिमा व मंदिर पौर्णिमेनिमित्त कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तुळजापूर नगरीत येणाऱ्या सोलापूर येथील शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काठ्यांचे रविवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात मंदिर संस्थानच्यावतीने स्वागत करण्यात आले. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही अश्विन पौर्णिमेला सोलापूरनगरीच्या मानाच्या काठ्या घाटशीळ मार्गे तुळजापूरनगरीत जगदंबेचा जयघोष करीत दाखल झाल्या. पूर्वपरंपरेनुसार तुळजाभवानी देवीचे माहेरघर असलेल्या सिंदफळ येथे मुक्काम करून मंदिर पौर्णिमेला तुळजापूरनगरीत घाटशीळ मार्गे शिवलाड समाजाच्या मानाच्या काठ्यांचे आगमन झाले. दरम्यान अश्विन पौर्णिमेच्या रात्री जगदंबेच्या छबिन्यात या काठ्यांची रात्री हजेरी



होती. सोबत हजारो भक्त, गंधळी, आराधी, वासुदेव यांच्यासह सवाढ शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काठ्यांसह छबिना निघाला. वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेनुसार शारदीय नवरात्र महोत्सवापासून अश्विनी पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या तुळजाभवानी मातेच्या महोत्सवाची शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काठ्यांसह रविवार, २९ ऑक्टोबर रोजी छबिना मिरवणूक तसेच सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी अन्नदान महाप्रसाद, रात्री छबिना मिरवणुकीने यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे.

शहर स्वच्छतेवर अधिक बारकाईने व जबाबदारीने लक्ष देण्याचे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नावेंकर यांचे निर्देश

नवी मुंबई, दि. २९ (प्रतिनिधी) : राज्यातील कोणत्याही शहरापेक्षा नवी मुंबईमध्ये स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात असून नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रिय सहयोगातून महानगरपालिकेने स्वच्छतेमध्ये आपली कामगिरी नेहमीच उंचावर नेलेली आहे. नवी मुंबईकडून राज्य व केंद्र सरकारलाही स्वच्छता व सुशोभिकरण कामात मोठ्या अपेक्षा असून त्यादृष्टीने स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असल्याने आपण स्वच्छता कार्यावाहीत अधिक प्रभावी काम करण्याची गरज असल्याचे मत नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नावेंकर यांनी व्यक्त करीत अधिक गतीमान होण्याचे निर्देश दिले.

शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने आयुक्तांनी दोन्ही अतिरिक्त आयुक्त, विभागप्रमुख दर्जाचे नोडल अधिकारी, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता यांना ऑनलाईन वेबसंवादाद्वारे निर्देश

दिले. सध्याच्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक पिश्या व वापरण्याविषयी अधिक प्रभावी जनजागृती करण्यासोबतच प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा तीव्रतेने राबविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे सण-उत्सव काळात लागलेले अनधिकृत शुभेच्छा बॅनरही हटविण्याची व शहर विदुपीकरण रोखण्यासाठी ते लागू न देण्याची मोहीम तीव्र करावी असे त्यांनी सूचित केले.

नवी मुंबईचे तलाव ही देखील शहराची एक वेगळी ओळख असून तलावांचे जलाशय नियमित स्वच्छ राहतील याकडे लक्ष देणारी यंत्रणा ज्या भागांमध्ये शिथिल झालेली आहे त्यांना कृतीशील करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. त्यादृष्टीने तलाव स्वच्छ करण्यासाठी ठेवलेल्या तराफ्यांचा दिवसतातून ३ ते ४ वेळा



वापर करून जलाशय स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष देण्याचे त्यांनी निर्देशित केले. त्याचप्रमाणे नाल्यांवरील नेट्स व नाल्यांमधील स्क्रिन्स आणि रस्त्यांच्या कडेला असलेल्या वॉटर एन्ट्रीज

याकडेही विशेष लक्ष द्यावे असे सूचित करण्यात आले आहे. कचरा गाड्यांच्या वेळांबाबत पुन्हा खातरजमा करून घेण्याचे निर्देश देतानाच

आयुक्त श्री. राजेश नावेंकर यांनी कचरा गाड्यांच्या सुव्यवस्थेबाबत तसेच त्यामध्ये कचरा वर्गीकरण करून ठेवला व वाहून नेला जात असल्याबाबत तपासणी करीत रहावी असे सांगितले. मोठ्या सोसायट्यांमधील कचरा विल्हेवाट प्रकल्प तसेच उद्यानांमधील कम्पोस्ट पीट्स याकडेही बारकाईने लक्ष देण्याचे सूचित करतानाच आयुक्तांनी प्रोसेसिंग प्लांटकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देशित केले.

विशेषतः वाणिज्य व व्यावसायिक भागातील साफसफाईकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे सूचित करतानाच सध्याच्या सण-उत्सव खरेदीच्या अनुषंगाने मार्केट परिया नियमित स्वच्छ राहिल याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केली. त्याटिकाणे लिटर बिन्स, त्यावरील स्टिकर्स, त्यांची स्वच्छता अशा

सर्वच बाबींकडे काटेकोर लक्ष देण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले आहे. नवी मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या आकर्षक शिल्पाकृतींमुळे शहराला एक वेगळेच आकर्षक दृश्यस्वरूप आले असून या शिल्पाकृतींची स्थिती तपासून घ्यावी व आवश्यकतेनुसार त्यामध्ये तातडीने दुरुस्ती करावी तसेच त्याचा परिसरही सुशोभित करावा असेही निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले. नवी मुंबई शहराकडे केवळ येथील नागरिकच नव्हे तर शहराला विविध कारणांनी भेटी देणारे नागरिकही स्वच्छ व सुंदर शहर म्हणून बघतात त्यामुळे या शहराचा नवलौकिक सतत राखण्याची व वाढविण्याची आपली जबाबदारी लक्षात घेऊन प्रत्येक घटकाने अधिक कृतीशील व्हावे असे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नावेंकर यांनी वेबसंवादात निर्देशित केले.

बलात्कार, लूटमार, दरोडे.. तुरुंगात जाण्यातही मुस्लिमांचाच पहिला क्रमांक!

मुस्लिमांच्या डोळ्यांत अंजन घालणारे खासदार बदरुद्दीन अजमल यांचे स्फोटक वक्तव्य

नवी दिल्ली, दि. २९ (वृत्तसंस्था) : बलात्कार, लूटमार, दरोडा अशा सगळ्या गुन्हांमध्ये मुस्लिम नंबर वन आहेत आणि तुरुंगात जाण्यातही मुस्लिमांचाच पहिला क्रमांक लागतो, असे मुस्लिमांच्या डोळ्यांत अंजन घालणारे स्फोटक वक्तव्य केल्याने ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे प्रमुख खासदार बदरुद्दीन अजमल वादग्रस्त ठरले आहेत. बदरुद्दीन अजमल यांनी २० ऑक्टोबर रोजी आसामाच्या गोलापारा जिल्ह्यात एका महाविद्यालयाच्या सभेला संबोधित करत असताना मुस्लिम समुदाय कसा अशिक्षित असतो? शिक्षण घेण्यात मागे पडल्याने कसा गुन्हेगारीकडे वळतो? हे सांगितले. तसेच या सगळ्यांचा संबंध गुन्हेगारीशीही त्यांनी जोडला. ते यावेळी म्हणाले की, 'आपल्या (मुस्लिम समुदाय) मुलांकडे शाळेत किंवा महाविद्यालयात जायला वेळ नसतो. मात्र जुगार खेळण्यासाठी, दुसऱ्यांना फसवण्यासाठी वेळ असतो. जरा स्वतःच्या मनाना विचारा की हे काय करत आहेत. सगळ्या चुकीच्या गोष्टींमध्ये मुस्लिम आघाडीवर आहेत आणि ही अत्यंत वेदना देणारी गोष्ट आहे.' असे त्यांनी म्हटले होते. एवढेच नाही तर पुढे ते म्हणाले की, 'लोक चंद्रावर जात आहेत, सूर्यवर जाण धाडत आहेत, पीएचडी करत आहेत. एकदा या पोलिस स्टेशनला

जाऊन बघा तिथे तुम्हाला समजेल सर्वाधिक गुन्हेगार कोण? अब्दुल रहमान, अब्दुल रहीम, अब्दुल मजीद, बदरुद्दीन, सिराजुद्दीन अशीच नावे तिथे गुन्हेगारांच्या यादीत सापडतील. ही गोष्ट क्लेशदायक नाही का?' अजमल यांनी केलेल्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानेतर आता त्यांनी याबाबतचे स्पष्टीकरणही दिले आहे. 'मी जगभरातल्या मुस्लिम समुदायाच्या शिक्षणाबाबत चिंता व्यक्त केली. शिक्षण घेण्याचे प्रमाण मुस्लिम समुदायात कमी आहे. आमची मुले शिकत नाहीत याचे मला वाईट वाटते. आमची मुले ही उच्च शिक्षणासाठी विदेशातही जात नाही नाही. मुस्लिम बांधवांना शिक्षणाचे महत्त्व समजावे म्हणून हे वक्तव्य केले होते.' असे स्पष्टीकरण बदरुद्दीन अजमल यांनी दिले आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, 'एकीकडे ही मुले म्हणतात की मुलींकडे पाहून त्यांचे रक्त उमळतं. मी त्यांना हे सांगू इच्छितो की इस्लाम सांगतो की तुम्ही जर धरारच्या बाहेर पडलात तर तुमची नजर जमिनीकडे हवी. जर कुठल्याही मुलीकडे तुम्ही वाईट नजरेने पाहिलंत तर तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की तुमच्या घरातही आया-बाहिणी आहेत.' तुम्ही असा विचार केलात तर मुलींबाबत तुमच्या मनात वाईट विचार येणार नाहीत असाही सल्ला अजमल यांनी दिला.

अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर का राहतायत? प्रफुल्ल पटेलानी सांगितलं मोठं कारण

मुंबई, दि. २९ (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या दोन-तीन दिवसांपासून शासकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहत आहेत. अजित पवारांनी त्यांचे अनेक नियोजित कार्यक्रमही रद्द केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांच्या नाराजीच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. अशातच अजित पवारांचे सहकारी आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमधील गैरहजेरीबद्दल मोठी माहिती दिली आहे. अजित पवार यांना प्रफुल्ल पटेल यांनी एकस या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरून दिली आहे. अजित पवारांची काल आरोग्य तपासणी करण्यात आली. यातून अजित पवारांना डॅंग्यू झाल्याचं निदान झालं आहे. पुढील काही दिवस अजित पवारांवर वैद्यकीय उपचार केले जातील. तसेच त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावणार नाहीत. प्रफुल्ल पटेल यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत

नसल्याबद्दल प्रसारमाध्यमांवर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या पाहता मी स्पष्ट करू इच्छितो की, अजित पवारांना कालच डॅंग्यू झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं आहे. पुढचे काही दिवस ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली असतील. त्यांना वैद्यकीय उपचार आणि विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पटेल यांनी म्हटलं आहे की, अजित पवार हे जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहेत. ते पूर्णपणे बरे झाल्यावर त्यांचं काम सुरू करतील. बरे झाल्यानंतर ते त्यांची लोकांप्रती असलेली सार्वजनिक कर्तव्ये पूर्ण शक्तीने पार पाडतील. पावसाळा संपल्यानंतर अनेक ठिकाणी साचलेले पाणी तसेच राहते. यामुळे डास आणि घाणीचा प्रादुर्भाव वढतो. अशा परिस्थितीत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो. या महिन्यांमध्ये डॅंग्यू या आजाराचा धोका सर्वाधिक धोका असतो. एडिस डासाची मादी चावण्याने हा रोग होतो. या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होऊ लागते. डॅंग्यू झाल्यावर रुग्णाला ताप येणे, डोळे दुखणे, अंगदुखी, भूक न लागणे, उलटी होणे अशी लक्षणे दिसतात.

जाहीर नोटीस

ममम जनतेला नोटीस द्वारे कळविण्यात येत आहे की, श्रीमती. वैशाली घाणेकर शहा यांना फ्लॅट क्र. 00 सी, तळमजला, ईडन स्टुडस लिन्डेन हाऊस सी. एच. एस. लि., गट क्रमांक ५६, हिंसा क्रमांक २,३,४ अ 2,3,4 ए, 5 ए आणि 6, येथे श्रीमती. मर्तिंडस अल्बॉर्स रोड, पोखरण रोड 2, ठाणे-400601, ही सदनिका श्री.नंदकुमार गोविंद कार्णिक यांच्याकडून दिनांक 11/05/2021 रोजीच्या नोंदणीकृत बवडीस पावत्या दस्तबादे मालकी हक्क मिळालेला आहे, जिंका नोंदणी क्रमांक ७२२७/२०२१ हा आहे (सदर सदनिका), सदर सदनिकाचे मूळ साखळी दस्तऐवज 1) दि. 23/01/1992 मध्ये हॉबेट डेव्हलपर प्रा. लि. डेव्हलपर म्हणून आणि श्री प्रदीप तुकाराम फाटक आणि श्रीमती. नीना प्रदीप फाटक या अर्जदार यांच्या मध्ये झालेल्या कर लेखाचे मूळ दस्त हस्तगत आहे किंवा कोणत्याही ते प्रकारे शोधता येत नाहीत. म्हणून, वरील सदनिकेवर कोणाचाही बॉरसा, विक्री, गहाण, शुल्क, बंधीस किंवा घराणाधिकार इत्यादींद्वारे कोणातही दावा किंवा भार असल्यास, सदर या जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून सात (07) दिवसांच्या आत सदर सदनिकेच्या संदर्भात योग्य ते दस्तावेज खालील स्वाक्षरी करणार यांच्याकडे सादर करून माहिती घ्यावी. तसेच जर सदर जाहीर नोटीसला उक्त वेळाले जर कोणाही आक्षेप आला नाही तर या उक्त सदर सदनिका किंवा मालकाने वरील नमूद मालका किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींचा हक्क, अधिकार व दावा नाही व तसे असल्यास ते सर्व सोडले किंवा सोडले गेले आहे असे मानले जाईल. **अॅड. वाळके आणि असोसिएट्स** एस -९/बी-९, २ रा मजला, हाकरे सॅन्च्युगिन मॉल, सेक्टर १९ ए, फ्लॅट ८८-८९, नेरळ, नवी मुंबई, महाराष्ट्र. मोबाईल क्र. ८६५२२१२२८२.

PUBLIC NOTICE

This Public Notice at large is given by Advocate S. M. Asif on behalf of my client MR.RAJKUMAR PURSHOTTAM JAISWAL the present owner who had purchased the said Flat No. B-2, Building No. 2, Ground Floor, Bombay Taximems Co-op Hsg Soc Ltd, L.B.S Marg, Kuria West, Mumbai-400070 Plot No. 306 C.T.S No. 147, of village Kuria-4 from MRS. KHAN BADRUNNISA ANWAR as per Agreement for Sale dated 04/10/1990 and MRS. KHAN BADRUNNISA ANWAR was the bonafide founder member/owner of Flat No. B-2, Building No. 2, Ground Floor, Bombay Taximems Co-op Hsg Soc Ltd, L.B.S Marg, Kuria West, Mumbai-400070 Plot No. 306 C.T.S No. 147, of village Kuria-4. In the original allotment letter of the said flat in the name of MRS. KHAN BADRUNNISA ANWAR is lost and misplaced and presently not traceable. And MRS. KHAN BADRUNNISA ANWAR or any other owners of said flat has not misused the said original allotment letter nor obtained any loan or finance or neither has encumbered /lien /mortgage/ the said property by depositing the said original allotment letter for obtaining any loan or finance or for any other purpose. MRS. KHAN BADRUNNISA ANWAR or any other owners of said flat has not obtained the said original allotment letter nor obtained any loan or finance or neither has encumbered /lien /mortgage/ the said property by depositing the said original allotment letter for obtaining any loan or finance or for any other purpose. If any person party having any rights, claims, title, charge, lien, or interest in the said property or the said original allotment letter or having any objection for sale of the said flat to submit the said claim or objection with proper evidence and proof in writing and with acknowledgment or having found or in custody of the said original allotment letter or any person party having any rights, claims, title, charge, lien, or interest in the said property or the said original allotment letter or having any objection for sale by my client, shall within 14 days from the date of publication of this notice should contact in writing with legal and authentic evidence and proof of claims or objection or if in custody of lost document kindly handover to Adv Shaikh Mohammed Asif at B-102, Baitunoor Building, S.G. Barve Marg, Kuria (w), Mumbai 400070, (9322199898) or to the managing Committee of office with proper written acknowledgement. After the lapse of 14 days period if no such claims or objections are received it will be deemed to understood that nobody has any kind of charge or lien or claims or objections or having any type of ownership title in the said property and in the said original allotment letter.

जाहिर सुचना

जाहिर नोटीस प्रसिध्द करण्यात येते की, माझे अशिल श्री. अनिल पुरूषोत्तम चावडे हया सदनिका क्रं. १, तळमजला, एकूण क्षेत्रफळ २२० चौ.फूट. विल्डअप अॅरिआ, "गणेश दर्शन को. ऑफ. ही. सो. लि." सी. टी. एच. नं. २३, गाव. नीपाडा, तालुका आणि जिल्हा - ठाणे ही सदनिका श्री. नारायण नरसय्या मोनेटी यांचे कडून कायमस्वरूपी नोंदणीकृत करारनाम्यानी विकत घेतलेली आहे. सदरचा करारनामा दिनांक. ०५.१२.२००९, सहदुय्यम निबंधक टनन १.१११८८.२००९ नोंद केलेला आहे सदरहू सदनिका ही श्री. नारायण नरसय्या मोनेटी यांनी मे. मंत्री पॅटरग्रायझेस मार्फत श्री. मदन शंकर मंत्री यांच्याकडून अनोंदणीकृत करारनाम्याने दिनांक. ०७.०९.१९९२ रोजी कायमस्वरूपी विकत घेतलेली आहे. दिनांक. ०७.०९.१९९२ रोजीचा करारनामा म्हणजेच मूळदस्त हा गहाळ झालेला आहे. तसेच सदरहू दस्त शोधण्याचा प्रयत्न केला असता तो मिळून येत नाही आहे सदरहू मिळकत ही डीसीबी बँकमध्ये गहाण असून सदरहू मिळकतीचे अनोंदणीकृत गहाणखत डीसीबी बँक व श्री. अनिल पुरूषोत्तम चावडे यांच्यात झालेले आहे. सदरचे गहाणखत दिनांक. २६.०९.२०२३, सहदुय्यम निबंधक टनन १.७९.२०.२०२३ नोंद केलेला आहे तरी, माझे अशिल ममम जनतेस विनंती पुर्वक कळवितात की, जर कोणत्याही व्यक्तीस वरील नमुद कागदपत्रांच्या मुळपत्र आढळून आल्यास तसेच किंवा मिळाल्यास ही नोटीस जाहिर होताच १५ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर कळवावे किंवा आणून द्यावे. तसेच सबब वर वर्णन केलेल्या मिळकतीमध्ये अन्य कोणाचेही हक्क, अधिकार, हिस्सा असल्यास अथवा किं वा हरकती असल्यास त्यांनी ही जाहीर नोटीस प्रसिध्द झालेचे तारखेपासून १५ दिवसांचे आत लेखी किंवा तोंडी हरकत योग्य तो कागदपत्राची पुराव्यानीशी नजर कराव्यात अॅड. तनुजा ना. लोमेटे पत्ता. गाळा क. ०५, विनायक विल्ला विल्डींग को. ऑफ. ही. सो. लि., प्लॉट नं ६९, सेक्टर. ४, करंजाडे, ता. पनवेल, जि.रायगड. ४१२०२०.

भागेरिया इंडस्ट्रिज लिमिटेड

(सीआयएन : L40300MH1989PLC052574)
नोंदणीकृत कार्यालय : 1002, 10 वा मजला, टोपीवाला सेंटर, ऑफ. एस. व्ही. रोड, गोरगाव (प), मुंबई 400 062.
दूर. : +91-22-4043 6666 फॅक्स : +91-22-4043 6662 ईमेल आयडी : info@bhageriagrroup.com वेबसाइट : www.bhageriagrroup.com

दि. 30 सप्टेंबर, 2023 रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्ष अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्ष

र. त्हाखत (ईपीएस आकडेवारी वाचतात)

अ. क्र.	विवरण	स्थायी					एकत्रित						
		30 सप्टेंबर, 2023 (अलेखापरीक्षित)	30 जून, 2023 (अलेखापरीक्षित)	30 सप्टेंबर, 2022 (अलेखापरीक्षित)	30 सप्टेंबर, 2023 (अलेखापरीक्षित)	30 सप्टेंबर, 2022 (अलेखापरीक्षित)	31 मार्च, 2023 (लेखापरीक्षित)	30 सप्टेंबर, 2023 (अलेखापरीक्षित)	30 सप्टेंबर, 2022 (अलेखापरीक्षित)	30 सप्टेंबर, 2022 (अलेखापरीक्षित)	31 मार्च, 2023 (लेखापरीक्षित)		
1.	कार्यक्षमतामधून एकूण उत्पन्न	10,610.63	10,105.41	15,683.71	20,716.04	26,539.49	50,509.81	10,610.68	10,105.48	15,703.17	20,716.16	26,562.80	50,533.49
2.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी पूर्व)	395.40	145.93	526.56	541.33	799.79	2,071.43	380.49	141.27	499.23	521.77	767.90	2,036.80
3.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी प्रथम)	395.40	145.93	526.56	541.33	799.79	2,071.43	380.49	141.27	499.23	521.77	767.90	2,036.80
4.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी प्रथम)	283.28	129.11	389.72	412.38	630.87	1,504.81	268.37	124.45	362.38	392.82	600.11	1,471.02
5.	कालावधीकरिता एकूण सर्वसम विशुद्ध उत्पन्न (कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर पश्चात) समाविष्ट व अन्य सर्वसाधारणकर उत्पन्न (कर पश्चात)	269.33	131.16	396.44	400.49	638.30	1,513.03	254.42	126.51	369.10	380.93	607.53	1,479.24
6.	समाप्त मांडव	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21	2,182.21
7.	राखीव (मत वर्षाच्या ताळेबंदामध्ये निर्दिष्ट मूल्यांवर राखीव वनाड्या)	-	-	-	-	-	48,259.07	-	-	-	-	-	48,430.79
8.	उत्पन्न प्रति शेअर (र. 5/- प्रत्येकीचे दर्दनी मूल्या) (वार्षिक नाही)	0.65	0.30	0.89	0.94	1.45	3.45	0.63	0.29	0.83	0.92	1.38	3.38
9.	सैमीय	0.65	0.30	0.89	0.94	1.45	3.45	0.63	0.29	0.83	0.92	1.38	3.38

टिप्पः

- वरील अहवाल दि. 28 ऑक्टोबर, 2023 रोजी आयोजित संचालक मंडळाच्या सभेमध्ये मंजूर केल्यानंतर व लेखा समिती द्वारे पाहण्यात आला आहे. वैधानिक अहवाल मर्यादित अहवाल म्हणून मानण्यात येईल.
- सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, 2015 च्या विनियमन 33 अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसह समवेत दाखल तिमाही व अर्ध वर्ष अखेर वित्तीय अहवालाचे विस्तृत प्राप्ताचा सारांश आहे. वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com and www.nseindia.com वर उपलब्ध आहे व कंपनीची वेबसाइट www.bhageriagrroup.com वर उपलब्ध आहे.

टिकाण : मुंबई
दि. 29 ऑक्टोबर, 2023

भागेरिया इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता
सही /
सुरेश भागेरिया
अध्यक्ष
(सीआयएन : 00540285)